

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(FORMERLY WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED)
312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA
Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com|
Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

19th August, 2020

To, **Listing Department** BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

SUB: Submission of Published Annual Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2020

Dear Sir,

Please find enclosed herewith certified copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) edition dated August 19, 2020, in respect of publication of Annual Audited Financial Results of the Company for the Quarter and Financial Year ended March 31, 2020, in compliance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Kindly take the above on your record

Thanking You, Yours faithfully For White Organic Agro Limited

Darshak Rupani Managing Director (DIN: 03121939)

FRANKLIN TEMPLETON

Shut MF schemes get ₹5,000 cr since closure

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 18

FRANKLIN TEMPLETON MUT-**UAL** Fund's six shut schemes have received about ₹5,000 crore from maturities, pre-payments and coupon payments since the announcement of their closure in April.

The schemes have received ₹708 crore during August 1-14. This takes the total cash flows received to date since April 24 to ₹4,988 crore, Franklin Templeton MF said in a statement.

The company shut six debt mutual fund schemes on April 23, citing redemption pressure and lack of liquidity in the bond market. The schemes together have an estimated ₹25,000 crore as assets under manage-

BLOOMBERG

Mumbai, August 18

GLOBALFUNDS USED to clam-

our for more access to India's

debt markets. The high-yielding

bonds are now the least popular

in Asia as the nation struggles to

contain the coronavirus pan-

\$14.6 billion of Indian corpo-

rate and government bonds this

year, the most among emerg-

ing-Asian nations, according to

data compiled by Bloomberg.

Indonesia has also seen out-

flows, but almost half that of

India, while South Korea and

Malaysia have attracted inflows.

looking at India with caution

given the worries over higher fis-

cal deficit," said Nagaraj Kulka-

rni, a rates strategist at Standard

Chartered in Singapore. "Covid-

led risk aversion accelerated the

outflows." Global funds own just

about 1.5% of the local debt,

compared to 30% in Indonesia.

Still foreigners could be an

important source of demand for

sovereign debt amid a supply

glut as the government plans to

sell a record ₹12 trillion of bonds

ther open up the domestic bond

market to foreign investors in

late March, allowing them unre-

stricted access on certain bonds,

with an eye on inclusion in

global indexes. However, there

have been just around ₹228.8

billion of inflows in this seg-

ment since then. Headwinds for

the bond market are growing

with the Covid-19 death toll ris-

ing to the fourth-largest glob-

ally, with the total number of

confirmed cases at more than

2.6 million. That's expected to

put a damper on growth, with

the IMF forecasting it to be one

of the worst-performing major

emerging economies this year.

central bank pause amid rising

The prospect of a prolonged

The Centre took steps to fur-

this fiscal year.

"Foreigners were already

Overseas funds have sold



Of the six schemes, Franklin India Ultra Short Bond Fund and Franklin India Dynamic Accrual

fund exodus from Indian bonds

Leaving en masse

Foreigners have sold out most from Indian bonds

Fund have 21% and 12% of their respective AUMs available in cash to distribute to unit holders. This is subject to a successful unit holdervote.

According to a Karnataka High Court order, the e-voting and unit holders meet will remain suspended until further directions."This is very crucial as active monetisation of assets of the schemes and distribution of investment proceeds to the unitholders will be possible only after successful e-voting," the statement noted.

Besides, the fund house said borrowing levels in the other schemes continued to decline with Franklin India Low Duration Fund and Franklin India Credit Risk Fund closer to becoming cash positive.

> Export prices will be decided by the two governments using the Cotlook index, Agarwal said. Industry mark is a daily average of the five cheapest cash prices in the world. "In any case, I can assure that it won't be lower than domestic prices," which have fallen about 20% since kg each to Trading Corp of Bangladesh in the marketing



High yields can't stop global

Income Opportunities Fund.

India mulls cotton sale to Bangladesh to trim reserves

INDIA PLANS TO sell cotton to Bangladesh to trim its bulging reserves following a slump in demand from textile mills in the top grower.

State-owned Cotton Corporation of India (CCI) may export 1.5 million to 2 million bales of the fibre to the neighbouring nation to help reduce India's record surplus before the new crop begins arriving in October, said Pradeep Kumar Agarwal, company chairman. It generally sells cotton to local mills and traders at market prices, after buying from farmers at government-set minimum rates.

Higher sales from India may potentially increase reserves in top exporters like the US and Brazil and further lower global prices that have fallen about 8% this year as the coronavirus erodes demand for clothing. Global cotton consumption is set to drop about 15% from a year earlier to 22.29 million tonne in 2019-20, according to the USDA estimates.

researcher Cotlook's benchthe virus outbreak, he said. CCI plans to sell 500,000 bales to 700,000 bales of 170 year ending September 30.

-BLOOMBERG

एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.) CIN No. L40101HP1988GOI008409

Notice Inviting Expression of Interest (EOI) for Debt Financing for SJVN Limited's Upcoming Projects, (Renewable Projects).

SJVN Limited invites EOI from eligible applicants for Debt Financing for SJVN Limited's upcoming Projects, (Renewable Projects). The detailed notice inviting EOI is available on the websites www.sjvn.nic.in & www.eprocure.gov.in and can be downloaded from 19.08.2020, 11:00 Hrs. to 30.09.2020 till 16:00 Hrs. Applicants are requested to remain updated through above mentioned websites for any clarification or notification concerned with this EOL as no further information will be published in respect of this notice through any other media. Last date for bid submission of EOIs: 30.09.2020 (15:00 Hrs.).

: 01.10.2020 (11:30 Hrs.). Date & Time of opening of EOIs

Tender Rights: SJVN Limited reserves the right to reject any or all EOIs in part or full without assigning any reason. For and on behalf of SJVN Ltd. Gen. Manager (F&A)

Ph: 011-61901903, Fax: 011-61901916 Email: findelsjvn@sjvn.nic.in, delhisjvnfinance@gmail.com

FACOR ALLOYS LIMITED

Regd. Office : Shreeramnagar-535101, Garividi, Dist. Vizianagaram (A.P.) PHONE: +91 8952 282029 FAX: +91 8952 282188 Corp. Office: Facor House, A-45-50, Sector-16, Noida-201301 Dist. Gautam Buddh Nagar, (U.P.) Phone: +91-129-417 1000; Fax: +91-120-425 6700 Email: facoralloys@facor.in; Website: www.facoralloys.in

NOTICE

In view of the continuing Covid-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 & circular dated April 13th 2020) permitted the holding of AGM through Video Conference (VC) or Other Audio-Visual Means (DAVM). In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the upcoming AGM of the Company will be held on 15.09.2020 at 12.00 P.M. through VC/DAVM. As per aforesaid circulars, the Notice of AGM along with the Annual Report for FY 2019-2020 has to be sent only by electronic mode to those Members whose E-mail Id are already registered with the Company/ Depositaries. The Company is also providing e-voting and remote e-voting

If your email ID is already registered with the Company/ Depositary, Notice of AGM along with annual report for FY 2019-2020 and login details for e-voting shall be sent to your registered email address. In case you have not registered your email ID with the Company/ Depositary, please follow below instructions to register your email ID for obtaining annual report for FY 2019-2020 and login details for e-voting.

Physical Holding

Send a request to Registrar and Transfer Agents of the Company, MAS Services Limited at info@masserv.com providing Folio number, Name of the shareholder, scanned copy of the share certificate (Front and Back), PAN (Self attested scanned copy of PAN Card), AADHAR (Self attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.

Please send your bank detail with original cancelled cheque to our RTA (i.e. MAS Services Limited, T-34 2nd floor, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi 10020 alongwith letter mentioning folio no. if not registered already.)

PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 24.08.2020

facility to all its Members similar to earlier practices.

Please contact your Depositary Participant (DP) and register your email address as per the

Please also update your bank detail with your DP for dividend payment by NACH if declare by company. PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 24.08.2020

The Notice of AGM and Annual Report for FY 2019-2020 will also be available on Company's website -www.facoralloys.in and website of BSE Limited at www.bseindia.com. Members attending the meeting through VC/ DAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103 of the Companies Act, 2013. for Facor Alloys Ltd.

Place: Noida Date: 17.08.2020

i.e Gujarat Foils

Limited

Sale of Aluminium Foils

Piyush Agarwal Company Secretary & Compliance Officer

(INR. in of Fair value)

Lakhs) (INR in Lakhs)

SALE NOTICE OF BUSINESS AND OTHER ASSETS AND PROPERTIES OF **GUJARAT FOILS LIMITED** (IN LIQUIDATION)

(CIN: L28999GJ1992PLC018570) (Sale under Insolvency and Bankruptcy Code, 2016)

The Business and other Assets and Properties of the Corporate Debtor are being sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER

THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" Reserve Earnest Money Lot Details of assets of Location No. Corporate Debtor Price Deposit (10%

Plot No.

	business of the Corporate Debtor as a going concern on "as is where is" basis	3436-3446, Phase IV, Chhatral GIDC, Taluka Kalol, Dist. Gandhinagar, North Gujarat- 382729	14,688.40	1,468.84
2.	Sale of Windmill business of the Corporate Debtor as a going concern on "as is where is" basis	Survey No. 868/35, Surajbari Site, Shikarpur Village,Kutch District, Gujarat	Rs. 229.87	Rs. 22.99
3.	Guesthouse at Ahmedabad	Apartment No.104, Block A, First Floor, Sundivine II, Area -232sq.mt (2497 sq. ft)- 4 BHK Apartment	Rs. 118.67	Rs. 11.87
4.	Freehold Land	Survey No. 24/1, 24/2 and 54/1 Jyotipura Village, Talluka- Lakhtar, Dist- Surendranagar, Gujarat (Area -	Rs. 52.21	Rs. 5.22

Note: The above sale is subject to the terms and conditions mentioned in the process document uploaded on the website : ncltauction.auctiontiger.net/ www.gujaratfoils.com. Please refer the same for details

99,452 sq

Last Date for submission of bids: 08th September 2020 E-Auction Date: 11th September, 2020 from 11.00 am to 1.00 pm.

Contact: +91-9833968901

Correspondence email: cirpgfl@dsaca.co.in, aks@dsaca.co.in

Date: 19/08/2020

Place: Mumbai

Alok Kailash Saksena

Liquidator- Gujarat Foils Limited Reg. No.: IBBI/IPA-001/IP- P00056/2017-18/10134 Off Add: Desai Saksena & Associates, First Floor, Laxmi Building Sir Phirozshah Mehta Rd, Mumbai, Maharashtra 400001

inflation is further reducing the appeal of Indian debt. The situation in government bonds is particularly dire, with foreign holdings plunging to ₹934 billion, near a record low in June. Paytm PG

StockHolding Corp of India PAYTM PAYMENT GATEWAY (Paytm PG) on Tuesday said it

partners

gateway services. With this, Paytm PG will facilitate seamless transactions on StockHolding's website and app for its over five crore customers, a statement said.

has entered into a partnership

with StockHolding Corporation

of India to provide payment

In addition to this, Stock-Holding users will also be able to access depository services on

with StockHolding, which is one of India's premier financial services provider to both corporates and individuals. With our technology-driven innovative payment gateway, we will enable ease of operations for Stock-Holding clients, thereby moving towards a more efficient and digital way of managing their financial transactions," Paytm

60 (\$ billion) S Korea China Philippines Malaysia Indonesia Thailand India Source: Bloomberg, Outflows year-to-date

SREI INFRASTRUCTURE FINANCE LIMITED CIN: L29219WB1985PLC055352

Registered Office: 'Vishwakarma', 86C, Topsia Road (South), Kolkata - 700 046 Tel No.: 033 - 6160 7734, Fax No.: 033 - 2285 7542/8501 Website: www.srei.com, Email: investor.relations@srei.com

INFORMATION REGARDING 35TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 35th (Thirty Fifth) Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Saturday, 19th September, 2020 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with the Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations, 2015) and relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the business as set out in the Notice convening the said AGM. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. Members may note that the facility for appointment of Proxy will not be available for the AGM.

The Members may note the following:

- In compliance with the applicable regulatory requirements, electronic copy of the Notice of the AGM, inter alia, indicating the process and manner of electronic voting, and the Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company and/or Company's Registrar and Share Transfer Agents (RTA) and/or Depositories. The Annual Report alongwith the Notice of the AGM shall also be made available on the website of the Company at www.srei.com and the website of the RTA, KFin Technologies Private Limited (KFintech) at https://evoting.karvy.com as well as on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com
- In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the provisions of Regulation 44 of SEBI Listing Regulations, 2015, the Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system. Facility for voting through electronic voting system will also be made available at AGM (Insta Poll) through the e-voting services provided by KFintech. Further, the Company has engaged the services of KFintech to provide VC/OAVM facility for the AGM. The instructions for joining the AGM through VC/OAVM and manner of casting vote through e-voting are provided in the Notice of the AGM. The Members, who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights at the AGM. The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the Members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/KFintech/Depositories (including Members holding shares in physical form), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice
- Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email IDs, are requested to register/update the same by sending duly signed request letter mentioning their Folio no. and the email id that is to be registered to the Company's email id investor.relations@srei.com and/or to KFintech's email id einward.ris@kfintech.com. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email IDs with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account.

In case of any query and/or grievance, in respect of e-voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.karvy.com (KFintech Website) or contact KFintech at einward.ris@kfintech.com or phone no. 040 - 6716 2222 or call KFintech's toll free No. 1800-3454-001 for any further clarifications.

For Srei Infrastructure Finance Limited

Sandeep Lakhotia Company Secretary FCS No. 7671

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(Formerly known as White Diamond Industries Limited) Reg Off: 312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077 India. CIN: L01100MH1990PLC055860

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March 2020					Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March 2020					
				(Rs. In Lacs)		(Rs.				
Particulars	Current Year Ended 31st March, 2020 (Audited)	Previous Year ended 31st March 2019 (Audited)	Current Quarter Ended 31st March, 2020 (Audited)	Previous Year Quarter ended 31st March 2019 (Audited)	Current Year Ended 31st March, 2020 (Audited)	Previous Year ended 31st March 2019 (Audited)	Current Quarter Ended 31st March, 2020 (Audited)	Previous Year Quarter ended 31st March 2019 (Audited)		
Total income from operations (net)	12,135.73	16201.61	1,830.77	4523.53	19,031.86	33.802.25	2223.60	9044.85		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	18.11	236.16	-928.53	-613.3	35.19	510.78	-1199.33	-1051_23		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	18.11	236.16	-928.53	-613.3	35.19	510.78	-1199.33	-1051_23		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	*	•	**	UF.	*	•				
Equity Share Capital	3500.00	3500.00	3500.00	3500.00	3500.00	3500.00	3500.00	3500.00		
Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)*	1042.40	1025.40	•	2.7	2978.76	2259.00				
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)										
Basic:	0.5	0.67	-2.65	-1.75	0.08	1.42	-3.08	-2.99		
Diluted:	0.5	0.67	-2.65	-1.75	0.08	1.42	-3.08	-2.99		
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	172			1/24						
Basic:	0.5	0.67	-2.65	-1.75	0.08	1.42	-3.08	-2.99		
Diluted:	0.5	0.67	-2.65	-1.75	0.08	1.42	-3.08	-2.99		

Note: - The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. URL- https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/63e966a7-

29c0-41a4-aa2e-4ee775d3cf54.pdf & On Company's Website: http://whiteorganicagro.com/investor_relations.html The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board at their meeting held on July 31, 2020.

- This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

For White Organic Agro Limited Darshak Rupani

By and on behalf of the Board of Directors

Managing Director

ELIXIR CAPITAL LIMITED CIN: L67190MH1994PLC083361

Registered Office: 58, Mittal Chambers, 228, Nariman Point, Mumbai – 400 021

Email:dm@elixirequities.com Tel: 022 6115 1919 NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR

Act, 2013 read with Rule 6 of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund

EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies

Rules, 2016, amended from time to time ('the Rules'), the dividend declared for the financial year 2012-13 which remained unclaimed / unpaid for a period of seven years along with corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will be credited / transferred to the IEPF on 7th October 2020. In compliance with the rules, the Company has sent individual notices to all the concern

shareholders whose shares are liable to be transferred to IEPF, the full details of sucl shareholders are made available on the Company's website www.elixircapital.in. In this connection, please note the following: For shares held in physical form: Duplicate share certificate will be issued and

transferred to IEPF. The original share certificate which is registered in your name for the shares held by you, will stand automatically cancelled.

B. For shares held in demat form: Your demat account will be debited for the shares liable to transfer to IEPE. In the event valid claim is not receive on or before 7th October 2020, the Company will

proceed to transfer the shares in favor of IEPF without any further notice. Please note

that the concern shareholder may claim the shares from the IEPF Authority by making an application in the prescribed form IEPF-5 to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend account/shares transferred to IEPF pursuant to the said rules. For any queries, the concern shareholders shall requested to contact the Company's

Registrar and Share Transfer Agent, Ms. Shweta Salunke, Client Co-coordinator a Bigshare Services Private Limited, 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasan Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400 059. Tel No. 022 62638200 E mail: investor@bigshareonline.com. For ELIXIR CAPITAL LIMITED

Mumbai 17th August, 2020

Mr. Dipan Mehta Whole-Time Director

Œ

CENTURY EXTRUSIONS LIMITED

E-mail: secretary@centuryextrusions.com

Regd Office: 113, Park Street, 'N' Block, 2nd Floor, Kolkata- 700016 Website: www.centuryextrusions.com

NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Thirty Second (32nd) Annual General Meeting of the Members of Century Extrusions Limited will be held on Saturday, the 12th day of September, 2020 at 11:00 A.M. Indian Standard Time ("IST"), through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, No. 17/2020 and No 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at the AGM Venue. Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company wil remain closed from 6th day of September, 2020 to 12th day of September, 2020

The Notice of the 32nd AGM and the Annual Report of the Company including the

financial statements for the financial year ended 31st March, 2020 ("Annual Report" will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent, namely CB Management Services (P) Ltd. ("RTA") or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. Members can join and participate in the 32nd AGM of th Company through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM" facility only. The instructions for joining the 32nd AGM of the Company and the manner of participation in the remote electronic voting system or casting vote through the e-voting system during the 32nd AGM of the Company will be provided in the Notice of the 32nd AGM. Members participating through the ("VC/OAVM" facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 32nd AGM and the Annua Report of the company for the financial year ended 31st march, 2020 will also be available on website of the company, viz, www.centuryextrusions.com and the website of the Stock Exchanges namely National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and, Bombay Stock Exchange Limited (BSE) a www.bseindia.com respectively as well as on the website of the Central Depository Services (India) Limited (CDSL) the agency for providing our remote electroni voting at www.evotingindia.com Members holding shares in physical form who have not registered their email

addresses with the company/Company's RTA, can get the same registered and obtain notice of the 32nd AGM of the company along with the Annual Report for the financial year ended 31st March, 2020 and/or login details for joining the 32nd AGM of the Company through ("VC/OAVM") facility including e-voting, by sending a scanned copy of the following documents by the email to the company's RTA's

a. A signed request letter mentioning your Name, Folio Number and complete

Self - attested scanned copy of PAN Card;

c. Self - attested scanned copy of any document (such as Aadhar Card. Driving License, Voter Id Card, Passport) in support of the address of the member as

Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their respective Depository Participants. The afore-mentioned information in being issused for the information and benefit

of all the members of the company and is in compliance with the MCA Circulars For Century Extrusions Limited Rohit Kumar Place : Kolkata

18th August, 2020

Company Secretary **ASIAN OILFIELD**

SERVICES LIMITED CIN: L23200MH1992PLC318353

Regd. Office: 3B, 3rd Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal, Eastern Express Highway Sion (East), Mumbai – 400022, Maharashtra, India Tel.: 022-42441100; Fax: 022-42441120 Email: secretarial@asianoilfield.com / Website: www.asianoilfield.com Notice of 27th Annual General Meeting,

Book Closure and Remote E-Voting information NOTICE is hereby given that the Twenty Seventh ('27th ') Annual General Meeting ('AGM') of the

Members of Asian Oilfield Services Limited ('the Company') will be held on Friday, Septembe 11, 2020 at 11 a.m. (IST) through two way Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM The Company has sent the Notice of the 27th AGM along with the Annual Report 2019-20 or August 19, 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agent and Depositories as or

Mr. Hemanshu Kapadia, Practicing Company Secretary (Membership No. FCS - 3477 & C.P. No. 2285) of M/s. Hemanshu Kapadia & Associates, Practicing Company Secretaries or failing him Mrs. Pooja Jain, Practicing Company Secretary (Membership No. FCS 8160 & C.P. No. 9136) of VPP & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as Scrutinizer fo the e-voting process.

Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 o the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted a the AGM and for this purpose, the Company has appointed LIIPL for facilitating voting through

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e-Voting from 9.00 a.m. (IST) on September 8, 2020

End of remote e-Voting upto 5.00 p.m (IST) on Thursday, September 10, 2020 The remote e-Voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time; b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity

share capital of the Company as on Friday, September 4, 2020 ('Cut-Off Date'). The facility of

remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members

attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avai the facility of remote e-Voting before / during the AGM; c. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-ic

and password for remote e-Voting by sending a request at enotices@linkintime.co.in or may contact on telephone no. 022-49186175, as provided by LIIPL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only; d. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the

Meeting electronically, but shall not be entitled to vote again. Registration of e-mail addresses: Members who have not yet registered their e-mail addresses

are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Friday September 4, 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2019-20 electronically and to receive login ID and password for remote e-Voting

Visit the link: https://www.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html.

Enter the Company Name, DP ID & Client ID / Physical Folio No.& Certificate Nos., Name and PAN details.

Enter your mobile number and e-mail address and upload **KYC** documents

Verify OTP and the system will then confirm the e-mail address for receiving this Notice

The above system also provides a facility to the Members to update their bank account details For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and with Link Intime India Private Limited ('Registrar and Share Transfer Agent') for Members holding shares in physical form. In case of any queries / grievances connected with remote e-Voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote

linkintime.co.in, under Help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or Call or 022-49186175. The Members who require technical assistance before / during the Meeting to access and participate in the AGM may contact with (email) instameet@linkintime.co.in or Call on 022-49186175 or Email to rajiv.Ranjan@linkintime.co.in or call on (M) 08655326100. **Book Closure:**

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 5, 2020 to Friday, September 11, 2020 (both days inclusive) for the purpose of 27th AGM.

For Asian Oilfield Services Limited

Place:Mumbai Archana Nadgouda Date: August 19, 2020 Company Secretary

financialexp.

senior vice president Abhay

Sharma said. -PTI

30-Jul-20

DIN: 03121939

their Paytm app, it added. "We are happy to partner

Kolkata August 18, 2020

महान गुरुंची व संतांची शिकवण धारण करुन श्रेष्ठ जीवन जगावे

मुंबई, दि.१८ : पुरातन मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वतः आचरणात आणून मानवाला शिकविली त्यांची आहे. शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे. निरंकारी मिशनच्या वर्तमान सद्भरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तांसह सम रत मानव-मात्राला आवाहन करताना उपरोक्त उद्घार व्यक्त केले. शनिवार, दि. १५ ऑगस्ट, २०२० रोजी मुक्ती पर्व दिवसाच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन संत समागमामध्ये त्या बोलत होत्या. या ऑनलाईन संत

अनेक निरंकारी भक्तगणांनी सदस्य आहेत त्यांचे आचरण भाग घेतला त्यामध्ये मूंबईसह महाराष्ट्रातील काही प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

त्यामध्ये शहनशाह बाबा अवतार सिंह जी, जगत माता बुद्धवन्ती जी, निरंकारी राजम ाता कुलवंत कौर जी, पूज्य माता सर्विंदर हरदेव जी तसेच अशा अनेक भक्तांचा समावेश आहे ज्यांनी मिशनचा सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश जना-जनापर्यंत पोचविण्यासाठी आपले जीवन वेचले. सद्भरू म ाता सुदीक्षा जी यांनी सांगितले, की जर मुलांचे जीवन उच्च मानवी मूल्यांनी युक्त व्हावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे आपल्याला वाटत समागमामध्ये देश-विदेशातील असेल तर कुटुंबातील जे ज्येष्ठ

PBA INFRASTRUCTURE LTD.

CIN L45200MH1974PLC017653

Regd.Office: Prakash 611/3, V.N. Purav Marg, Chembur, Mumbai-40007

Email: pbamumbai@gmail.com, info@pbainfra.com Website: www.pbainfra.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI

(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of

the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 25th August, 2020 at 4 p.m.

at Registered office of the Company at Prakash 611/3, V.N. Purav Marg, Chembur

Mumbai-400071 to inter alia, consider, approve and take on record the Unaudited

Financial Results of the Company for the Quarter Ended 30th June, 2020. The said notice

may be accessed on the Company's website at www.pbainfra.com and the stock

युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेड

सीआवएन:एल७०१००एमएच१९९१पीएलसी२४३४३०

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.९०१-९०२, ९वा मजला, ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन

समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूर.:०२२-४३२११८००,

इं-मेल:unistarmultimedia@yahoo.com वेबसाइट:www.unistarmulti.com

सूचना

सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१

आणि सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे

याकरिता बुधवार, २६ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे आम्ही सुचित करीत आहोत की, आतील व्यक्तीद्वारे नियमन, पर्यवेक्षण व व्यापार अहवालकरित

संचालन आणि आतील प्रक्रियेचा कंपनीचा सांकेतांकनुसार कंपनीचे सर्व संचालक/केएमपी/पदसिद्ध

कर्मचारी/संबंधित व्यक्तींकरिता कंपनीचे शेअर्समधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी बुधवार,

एप्रिल, २०२० पासून यापुर्वीच बंद केली आहे आणि दिनांक १ जुलै, २०२० रोजीचे पत्रसंदर्भासह ३ जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषि

सदर सूचना कंपनीच्या www.unistarmulti.com वेवसाईटवर तसेच मुंवई स्टॉक एक्सचेंजच्य

सीआयएन: एल२४२९९एमएच१९५४पीएलसी००९२५४

नोंदणीकृत कार्यालयः नेविल्ले हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

मुख्य कार्यालयः सी- १, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पी. बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५.

दुर.:०२२-६६६२००००, वेबसाईट:www.naperol.com ई-मेल:secretarial@naperol.con

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९

४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे

अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **मंगळवार, २**५

पापढे आतील व्यापाराच्या रोखधामाकरिता कंपनीचे कोड ऑफ कन्डक्टनसार व्यापार खिडकी सर

पदसिद्ध व्यक्तींकरिता १ जुलै, २०२० पासून ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे

अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष जनतेकडे प्रसिघ्द केल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद

ww naperol com वेबसाईटवर आणि स्टॉक एक

ऑगस्ट. २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड

झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत वंद ठेवण्यात येईल.

दिनांक: १८.०८.२०२०

ठिकाणः मुंबई

ठेवण्यात येईल.

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १८ ऑगस्ट, २०२०

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

exchange website at www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mumbai

Date: 18.08.2020

Tel No.: (022) 61277200 Fax No.: (022) 61277203

For PBA INFRASTRUCTURE LTD

युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेडकरिता

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड करित

सही /

कंपनी सचिव

चंद्कुमार परमा

कांचन काकु

कंपनी सचिव

Narain P. Belani

Managing Director DIN: 02395693

आदर्श असायला हवे. कारण मुले नेहमीच मोठ्यांचे अनकरण करत असतात. मोठ्यांना त्यांचे श्रेष्ठ बनविण्यासाठी सदोदित सत्याच्या मार्गावर चालत राहणे गरजेचे आहे. या ऑनलाईन मुक्ति पर्व समागमाम ध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील निरंकारी मिशनच्या अनुयायांनी विचार, भक्तीरचना, भजन तसेच कवितांच्या म ाध्यमातून मिशनच्या पूर्वसूरिना आपली करण्याबरोबरच जीवनातून प्रेरणा प्राप्त केली.

Regd. Office: 6, Feltham House, 10 J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: 022-40587300, Email: swan@swan.co.in, Website: www.swan.co.in CIN: L17100MH1909PLC000294

Subject: Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and

Protection Fund (IEPF) Pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authorit ccounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules) notified by Ministry of orporate Affairs (MCA), notice is hereby given to all the equity shareholders of the Company terms of Section 124 (6) of the Companies Act, 2016 read with IEPF Rules, in addition to he transfer of unpaid or unclaimed dividend to the Investor Education and Protection Fund und), equity shares relating to such unpaid or unclaimed dividend, which are lying in npaid or unclaimed dividend account for a period of seven years or more, are also require be transferred to the Investor Education and Protection Fund Suspense account (IEPF

order to meet the requirements as set out in IEPF Rules, the Company has communicate ndividually to all the concerned shareholders whose shares in respect of which the dividend

The concerned shareholder can claim the unpaid or unclaimed dividend by making an application to the company or M/s Purva Sharegistry (India) Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company at the address given below, failing which the Company vill transfer the shares, whether in physical or Demat, to the IEPF Suspense Account withou

case no valid claim of such equity shares are received from the concerned shareholde on or before 15th October, 2020, the Company shall, in order to comply with the IEPF Rules ansfer the shares to the IEPF Suspense Account. Please note that once the shares are ansferred to the IEPF Suspense Account, no claim shall lie against the Company in respect

n case of equity shares held in physical form which are liable to be transferred to IEPF suspense Account, please note that the duplicate share certificates will be issued for the ourpose of transfer of the same to the IEPF Suspense Account as per IEPF Rules and upon ssue of such certificate(s), the original certificate(s) lying with the concerned shareholder: hall stand automatically cancelled and be deemed to be inoperative and non-negotiable ne concerned shareholders may further note that the details uploaded by the Company or website should be regarded and be deemed to be the adequate notice in respect of issue

case equity shares held in demat form, the same shall be transferred by the Company to ne IEPF Suspense Account by issuing delivery instruction slips to the Depository Participants hareholder can claim both the unclaimed dividend amount and the equity shares transferred the IEPF Suspense Account from the IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF 5 online and sending the physical copy of the same duly signed (as per signature with the Company/RTA) along with the documents mentioned in the said forn IEPF -5 to the Company at its registered office or to the Purva Sharegistry (India) Private Limited, Shivshakti Industrial Estate, Unit No.9, 7/B, Sitaram Mill Compound, J.R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai 400 011 for verification of their claim. The IEPF Rules and the application Form IEPF -5, as prescribed by MCA, are available on the website of the Compan www.swan.co.in and also on the website of the MCA www.mca.gov.in.

Arun S. Agarwal

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

साधना नायट्रो केम लिमिटेड सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८ **नोंदणीकृत कार्यालय:** हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅंक), मुंबई-४००००४.

ZV:022-23254529 VXZVI:022-23220234 ई-मेल: sadhananitro@sncl.com वेबसाईट: www.sncl.com विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, साधना नायट्रो केम लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम किंवा सभा) गुरुवार, १० सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. भाप्रवे ईजीएम सूचनेत नमुद सर्व विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२० आणि

दे.५ मे, २०२० (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वेतरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक (सेवी) नुसार ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीदार आणि निबंधक व हस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना सोमवार, १ नॉगस्ट, २०२० रोजी विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) सूचना कंपनीने पाठविली आहे.

ईजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुस खारीज करण्यात आली आहे. सूचना व विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) चे स्पष्टीकरण अहवा कंपनीच्या www.sncl.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात वीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. याची एक प्रत नॅशनल सिक्यरिटीज डिपॉडिस्ट लेमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

नोंद दिनांक अर्थात ३ सप्टेंबर, २०२० रोजी वास्तविक व डिमॅट स्वरुपात भागधारणा असण सदस्यांना ईजीएम सूचनेत नमुद विषयावर एनएसडीएलच्या विद्युत मतदान प्रणालीने मत देता येईल पदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपाने मतदानाने विमर्ष केले जाईल

रिमोट ई-वोटिंग सोमवार, ७ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल.
 रिमोट ई-वोटिंग बुधबार, ९ सप्टेंबर, २०२० रोजी सार्य.५.००वा. समाप्त होईल.

विद्युत स्वरुपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०. ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभे

सूचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारण करीत आरटीएकडे विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव शकतो.

गसदांनी याची नोंद घ्यावी की: वरील नमुद दिनांकानंतर एनएसडीएल ई-बोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान हरण्याची बेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठराबावर मत दिल्यास ते त्यानंतर बदलण्याची परवानर्ग

नएसडीएलद्वारे ईजीएममध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. न्या सभासदांनी ईजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत दिले आहे ते देखील ईजीएममध्

उपस्थित राह् शकतात. परंतु पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणार नाही. डिपॉझिटरीकडे ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी युजरआयडी व पासवर्ड प्राप्त

रण्यासाठी आणि सदर सूचनेत नमुद ठरावांवर ई–वोटिंगकरिता ई–मेल नोंदणीसाठी प्रक्रिया: वास्तविक भागधारणा असल्यास, फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील sadhananitro@sncl.com मेलवर पाठवावे.

डिमॅट भागधारणा असल्यास, डिमॅट खाते तपशील डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी) नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील sadhananitro@sncl.com मेलवर पाठवावे. जीएमची सूचना कंपनीच्या www.sncl.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.co

वेनसाईटवर वर उपलब्ध आहे. रिमोट ई-बोटिंगवावत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-बोर्टिंग यजर मॅन्यअल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा एनएसडीएल किंवा कंपनडे खालीलप्रमाणे संपर्क करावा साधना नायदो केम लिमिटेड

संपलेली

चालु

तिमाही

39.03.20

96.99

3400.00

9082.80

एनएसडीएल संपर्क: -मेल:evoting@nsdl.co.in र:१८००-२२२-९९०

संपर्क व्यक्ती: श्री. नितीन जानी, कंपनी सचिव ई-मेल sadhananitro@sncl.com द्र.:०२२-६८६६३३००

तमच्या नोंदीकरिता कृपया घ्यावे साधना नायट्रो केम लिमिटेडकरिता

नितीन रमेशचंद्र जानी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:ए४७५७ पत्ताः प्लॉट क्र.१७७, खोली क्र.१६, जवाहर नगर, रोड क्र.२, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५वा मजला, आर.एन.ए. कॉपोरेट पार्क, पश्चिम | MAG RAS NEW (Prosocor) द्रुतगती महामार्ग, कला नगर, बांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१. द्र::+९१-२२-६६९६९१००, फॅक्स:+९१-२२-२६४२९११३,

वेबसाईट: www.radiocity.in सीआयएन: एल६४२००एमएच१९९९पीएलसी१३७७२९

सदस्यांना सूचना

येथे स्चना देण्यात येत आहे की, म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड (सीआयएन एल६४२००एमएच१९९९पीएलसी१३७७२९) ची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, **१५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा.(भाप्रये)** दिनांक २५ मे, २०२० रोजीच्या एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुदं व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधार परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ एप्रिल, २०२० आणि सेबी परिपत्रक देनांक १२ मे, २०२० नुसार ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत वरुपाने मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोजी वार्षिक अहवालासह एजीएम सूचना कंपनीने पाठविल गहे. वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या **www.radiocity.in** वेबसाईटवरून वणूकदार सेक्शन अंतर्गत डाऊनलोड करता येईल आणि ते स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसइ मिटेंड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com www.nseindia.com आणि कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेत ामिटेड (केफिनटेक) च्या https://evoting.kfintech.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत ज़ीएमकरिता प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये हभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन), अधिनियम २०१४ च्या नियम २० च्या तरतुदीनुसार, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण २ आणि सेबी (लिस्टिंग ॲण्ड डेस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार सदस्यांना २१व्या एजीएममध्ये वेमर्षीत करावयाच्या ठरावावर मत देण्यासाठी विद्युत मतदान प्रणालीची सुविधा देण्यात आली आहे २ १व्या एजीएम दरम्यान त्यांचे मत विद्युत स्वरुपात (ई-वोटिंग) किंवा विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) वापरून त्यांचे मत सदस्यांना देता येईल. एजीएम दरम्यान मतदान व रिमोट ई-वोटिंग संचालनाकरिता कंपनीने अधिकृत संस्था म्हणून केफिनटेकची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ईं-वोटिंग शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यावर सुविधा

नोंद दिनांक गुरुवार, १० सप्टेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद रुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग तसेच जीएम दरम्यान ई–वोटिंग करण्याचा अधिकार असेल. एखादी व्यकती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर सचना माहितीकरिता घ्यावी

एजीएममध्ये उपस्थित असणाऱ्या आणि त्यांचे मत पुर्वी दिलेले नसणाऱ्या सदस्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. आम्ही सदस्यांना विनंती करीत आहोत की, आमचे पर्यावरणपुरक वचनबद्धता असल्याने कंपनीचे पत्र यवहार ई–मेलने स्विकारावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक म्बरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे आरटीए केफिनटेकच्य einward.ris@kfintech.com ई-मेलवर विनंती पाठवावी जेणेकरून विद्युत स्वरुपात वार्षिक हवाल २०१९–२० च्या प्रती स्विकारता येतील.

मेद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी <u>https://evoting.kfintech.com</u> या डाऊनलोड सेवशवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व हेल्प/फ्रिक्वन्टली आस्वड क्रेश्वन्स एफएक्यु)चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. बी. वेंकटा किशोर (युनिट: म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड) केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉक्र बी, प्लॉट क्र.३१–३२, गचीवोवली, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ किंवा <u>evoting@kfintech.com</u> वर ई-मेल किंवा दूर.क:0४0-६७१६२२२२ किंवा केफिन टोल फ्री क्र.१८००-३४-५४-००१ वर पुढील माहितीकरिता

एजीएम समाप्तीपासून ४८ तासात ठरावावरील निकाल दिला जाईल आणि एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल जे ठरावाच्या वाजने पडलेल्या मतांची आवश्यक संख्येवर अवलंवन असेल. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या <u>www.radiocity.in</u>, कार्वीच्या <u>https://</u> evoting.kfintech.com बेबसाईटबर उपलब्ध असेल आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक क्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल.

कायद्याच्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या एजीएमनिमित्त शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल

9.82

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडकरिता श्री. चिराग बगाडीय

कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई

व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेड

(पूर्वीची व्हाईट डायमंड इंडस्ट्रिज लि.) नोंदणीकृत कार्यालय : ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७, भारत सीआयएनः एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६०

३९ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरीत ३९ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाख) (रु. लाख) संपलेले संपलेले संपलेली संपलेली संपलेले संपलेली संपलेले मागील वर्ष / मागील वर्ष / मागील मागील चाल वर्ष तिमाही तिमाही तिमाही वर्ष तिमाही तिमाही 39.03.20 39.03.98 39.03.98 39.03.20 39.03.98 39.03.20 39.03.99 लेखापरिक्षित लेखापरिक्षित नेखापरिक्षित लेखापरिक्षित नेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित 95209.59 9630.00 99039.68 33602.24 9088.64 २३६.9६ -926.43 - ६ 9 ३ . ३ 34.98 490.00 9988.33 9049.23 234.94 -926.43 - 693.3 39.98 490.00 -9988.33 9049.23 3400.00 3400.00 3400.00 3400.00 3400.00 3400.00 3400.00 9024.80 2249.00

टिपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्रायरमेंट्स) रेस्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि सेबी परिपत्रक दिनांक ५ जुलै, २०१६ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षिचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या URL-https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/63e966a7-29c0-41a4-aa2e-4ee775d3cf54.pdf व कंपनीच्य http://whiteorganicagro.com/investor_relations.html वेबसाईटवर उपलब्ध आहे.

0.40

वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३१ जुलै, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण अधिनयम) २०१५ मध्ये विहितप्रमाणे तयार करण्यात आलेले आहेत. अपवादात्मक बाब इंड–एएस अधिनियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले.

गागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून इतर समभाग»

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१०/-प्रत्येकी)

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर) (रू.१०/-प्रत्येकी)

संचालक मंडळाच्या वतीने व करित व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरित सही/ दर्शक रूपार्न व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१२१९३९

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, श्री, जयेश राजन बावडेकर यांच्या मालकीचे स्थावर मालमता अर्थात फ्लॅट क्र.जी-१, तळमजला, क्षेत्रफळ ४७८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ब्लॉक क्र.२, ममता अपार्टमेंट इमारत दी ममता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., मालवणी चर्च, मालाड (प.), मुंबई-४०००९५ आहे जे बँक ऑफ बहोटा आयनीनी क्रांटिवली (पश्चिम) शाखा यांच्याकडे तारण आहे. सटर फ्लॅट संयुक्तपणे श्री. पिंग हाँग ली (५०%) आणि कमारी लिन फाँग ली (५०%) मालकीचे होते. तदनंतर श्री पिंग हाँग ली यांचे मुंबई येथे ३०.११.२००३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी कुमारी लिन फाँग ली हे सदर फ्लॅटमधील त्यांचे अधिकार, हक्क व हिताचे एकमेव कायदेशीर वारसदार प्रतिनिधी आहेत. कुमारी लिन फाँग ली या सदर फ्लॅटवावत १००% शेअर्सचे एकमेव मालक झार आहेत.

श्री. जयेश वावडेकर यांनी सदर फ्लॅट कुमारी लिन फाँग ली, विक्रेता/हस्तांतरकर्ता आणि श्री. जयेश राजन वावडेकर, खरेदीदार/हस्तांतरीती यांच्या दरम्यान झालेला दिनांक १८,१२,२०१८ रोजीचा विक्री करारनामा जे उपनिबंधक बोरिवली-१ यांच्याकडे नोंद क्र.बीआरएल-१-१३९५७-२०१८ दि.१८.१२.२०१८ आणि नोंदणी पावती क्र.१५८४२ दि.१८.१२.२०१८ व इंडेक्स २ द्वारे खरेदी केल होता. विक्रेत्याकडून दिनांक १६.०४.१९९१ रोजीची करारनामा नोंद पावती हरवली आहे आणि शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही. म्हणून सदर विक्रेत्यांनी सन २०१८ मध्ये नोटरीकृत प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र निप्पादित केले होते त्यामध्ये त्यांनी सदर पावती हरवले किंवा गहाळ झाल्याचे निश्चित केले होते आणि तसेच एसआरओ कडून दुय्यम पावती प्राप्त केली होती. सदर विक्रेत्यांनी दुय्यम पावती प्राप्त केलेली नाही तसेच दिनांक १६.०४.१९९१ रोजीची करारनामा मळ नोंद पावती हरवल्याकरिता मालवणी पोलीस ठाणे मुंबई येथे ३१.०७.२०२० रोजी एफआयआरसुद्धा दाखल केले आहे. म्हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती यांना विक्रीवावट

काही आक्षेप किंवा सदर फ्लेंट व सदर शेअर्सवावत विक्री, अदलावदल, वक्षीस, तारण, अधिभार न्यास, तावा, वारसाहक, भाडेपट्टा, मालकीहक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हर किंवा हित असल्यास त्यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-दास असोसिएटस्, २३/ए, २रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणून समजले जाईल.

ठिकाण : मंबई दिनांक : १८.०८.२०२०

दास असोसिएटस्करिता

नमुना क्र.एनसीएलटी.३ए राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई यांच्या समक्ष याचिका सनावणीची सचना

कंपनी योजना अर्ज क्र.१२१८/२०१९ सह संबंधित कंपनी योजना याचिका क्र.९४९/२०२० अंकित जेम्स प्रायव्हेट लिमिटेड ...याचिकाकर्ता/हस्तांतरीती कंपनी यांचे नोंदणीकृत कार्यालय:

ईई६०११, ई टॉबर, भारत डायमंड वोर्स, जी ब्लॉक, वीकेसी, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१. याचिकेची सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३०-२३२ नुसार शाष्ट्रवत स्टोन प्रायव्हेट लिमिटेड यांचे अंकित जेम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दरम्यान समावेशाद्वारे विलीनकरण योजना मान्य करण्यासाठी कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३०-२३२ अन्वये याचिका करण्यात आली आहे. वर नमुद याचिका १७ जुलै, २०२० रोजी दाखल करून घेतली होती आणि सदर याचिकेची आता ७ सप्टेंबर, २०२० रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई न्यायपीठा समक्ष अंतिम निवारण आणि सुनावणीकरिता निश्चित तारखेला होईल. जर कोणा व्यक्तीस सदर याचिकेस पाठिंवा किंवा विरोध करावयाचा असेल त्यांनी याचिकेच्या सुनावणीकरीता निश्चित तारखेपूर्वी २ दिवस अगोदर त्यांच्या इच्छेची सूचना याचिकाकर्त्यांच्या अधिकत प्रतिनिधी यांच्याकडे त्यांनी किंवा त्यांच्या विकलादारे स्वाक्षरी केलेली त्यांच्या नाव व पत्त्यासह याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडे येथे पाठवावी तसेच सदर सूचनेसह विरोधाचे कारण किंवा प्रतिज्ञापत्राची प्रत सुध्दा सादर करावी. येथे याचिकेस विरोध करावयाच्या नावत त्यांचे प्रतिज्ञापत्राची प्रत किंवा विरोधाचे कारण तुम्हाला सूचनेसह सादर करता येतील. याचिकेची प्रत खालील स्वाक्षरीकर्त्याकडून याकरिता असलेले विहीत शुल्क जमा केल्यावर कोणाही व्यक्तीस प्राप्त

करता येईल. द्वारा: आरएसएम ॲस्ट्युट कन्सल्टंट प्रा.लि दिनांक: १८.०८.२०२० १३वा मजला, बख्तावर, २२९, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED

CIN: L92132MH1982PLC028767

Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013

Tel:-91-22-7106 1234 Fax:-91-22-2300 2107 Website: www.zeeentertainment.com

Financial Results for the quarter ended 30 June 2020

(₹ in lakhs)

-		Standalone			Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter ended on 30/06/2020 Unaudited	Quarter ended on 30/06/2019 Unaudited	Year ended on 31/03/2020 Audited	Quarter ended on 30/06/2020 Unaudited	Quarter ended on 30/06/2019 Unaudited	Year ended on 31/03/2020 Audited
1	Total income from operations*	111,249	178,989	721,899	131,203	200,812	812,986
2	Profit for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	8,885	73,085	148,716	5,765	74,434	124,061
3	Profit for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,885	73,085	120,284	5,765	74,434	95,629
4	Profit for the period/year after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,427	51,219	74,796	2,928	52,976	52,459
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss)						-
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,509	51,046	76,265	3,999	50,105	65,823
6	Equity Share Capital	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605
7	Other equity (excluding revaluation reserves)			755,836			924,787
8	Earnings per Share (of Rs. 1/- each) (for continuing operations)						
	Basic (Rs.) (Not Annualised)	0.67	5.33	7.79	0.32	5.52	5.48
	Diluted (Rs.) (Not Annualised)	0.67	5.33	7.79	0.32	5.52	5.48

*Excludes other income

Place: Mumbai

Date: 18 August 2020

- 1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.zeeentertainment.com.
- 2. This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

For and on behalf of the Board **Punit Goenka** Managing Director & CEO

केदार वागळे ॲडव्होकेटस्

SWAN ENERGY LIMITED NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS

uspense Account).

s unpaid or unclaimed dividend for seven consecutive years or more. The Company has uploaded the list of such shareholders on the website www.swan.co.in

of the unclaimed dividend amount and the equity shares held by such shareholder, which are transferred to the said account, pursuant to the IEPF Rules.

duplicate share certificate(s) by the Company.

n case of any queries / clarifications, the concerned shareholders may contact the registra at the address given below.

Purva Sharegistry (India) Private Limited, (Unit: Swan Energy Limited) Shivshakt Industrial Estate, Unit No.9, 7/B, Sitaram Mill Compound, J.R. Boricha Marg Lower Parel, Mumbai 400 011. Telephone: +91-22-2301 6761/2301 2517 mail: support@purvashare.com Website: www.purvasha

For Swan Energy Limited Date: 18th August, 2020

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. प्राप्तकर्तो/सदस्य श्रीमती रुही बख्त फिरोज ान्सारी बख्त यांना कोअर हाऊस क्र.सी-गोराई(१) आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग ोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.४७, आरएससी-२०, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ या जागेबाबत अनुक्रमांक १९१३ १९५ (दोन्ही समाविष्ट) धारक दिनांक १०.०७.१९८९ रोजीचे मुळ भागप्रमाणपः क्र.३९ हे माझे अशील श्रीमती रश्मी रमेश माडालकर (विद्यमान मालक) यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे आणि यावावत मंब शहर, बोरिवली पोलीस ठाणे येथे ऑनलॉईन तक्रार क्र.२२४६-२०२० दिनांक १८,०८,२०२० अंतर्गत तकार नोंद्र केली आहे जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मुळ भागप्रमाणपत्र आणि/किंवा जागेबावत कोणताही अधिकार हक किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक आणि/किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांसह ॲड. श्री. अनुज विनोद मोरे. वकील. मंबर्ड उच्च न्यायालय. कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएटस् ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसे लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना ाकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. असे दावे

ठिकाणः मंबई

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) न्सनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)

कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले अनुज विनोद मोरे वकील

दिनांक:१९.०८.२०२० मुंबई उच्च न्यायालय

ZEE

Extraordinary Together